

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम.  
२०१५ च्या कलम ३ मधील  
तरतुदीच्या अनुषंगाने दिव्यांग  
कल्याण विभागांतर्गत अधिकाधिक  
सेवा अधिसूचित करण्यासाठी  
अभ्यासगटाची नियुक्ती करणेबाबत.

## महाराष्ट्र शासन

### दिव्यांग कल्याण विभाग

शासन निर्णय क्रमांक-लोहअ-२०२४/प्र.क्र.१२५/दि.क.३

मंत्रालय, मुंबई - ४०००२१

दिनांक: २६ नोव्हेंबर, २०२४.

- वाचा:- १. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५  
२. शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,  
क्रमांक संकिर्ण २०१५/प्र.क्र.५३/समन्वय, दिनांक २४ नोव्हेंबर, २०१५  
३. शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,  
क्रमांक संकिर्ण २०१६/प्र.क्र.६८/समन्वय, दिनांक २८ सप्टेंबर, २०१६  
४. शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,  
क्रमांक संकिर्ण २०१७/प्र.क्र.१४४/समन्वय, दिनांक ७ फेब्रुवारी, २०१८

### प्रस्तावना-

राज्य शासनामार्फत राज्यातील पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व विहित कालमर्यादेत लोकसेवा उपलब्ध करून देण्यात येतात. तसेच लोकांच्या स्थानिक प्रशासनाकडून वाढत्या अपेक्षा विचारात घेवून, त्यांना तत्पर व दर्जेदार सेवा विहित कालमर्यादेत उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५, प्रख्यापित केला असून, तो दिनांक २८.४.२०१५ रोजी लागू करण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या कलम-३ मधील तरतुदीच्या अनुषंगाने दिव्यांग कल्याण विभागांतर्गत दिव्यांग व्यक्तींना देण्यात येत असलेल्या विविध सेवा क्षेत्रिय कार्यालयामार्फत संदर्भाधिन दिनांक २, ३ व ४ अन्वये वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आयुक्त, राज्य मुख्य सेवा हक्क आयोग यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, दिनांक ०८.११.२००४ रोजी आयोजित केलेल्या बैठकीत आयोगाने दिव्यांग कल्याण विभाग विभागांतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या अधिकाधिक सेवा अधिसूचित करण्याची तसेच यापूर्वी अधिसूचित केलेल्या सेवांचे पुनर्मुल्यांकन करण्याकरीता Business Process Re-Engineering साठी विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगटाची नियुक्ती करण्याची सूचना केलेली आहे. त्यानुषंगाने दिव्यांग कल्याण विभागाच्या अधिपत्याखालील दिव्यांग व्यक्तींना देत असलेल्या सेवांचा आढावा घेवून अधिकाधिक सेवा अधिसूचित करण्यासाठी त्याचप्रमाणे ऑफलाईन देत असलेल्या सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी विभागातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगटाची नियुक्ती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय:-**

दिव्यांग कल्याण विभागांतर्गत दिव्यांग व्यक्तींना देत असलेल्या विविध सेवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित करण्याकरीता तसेच यापूर्वी अधिसूचित केलेल्या सेवांचे पुनर्मूल्यांकन आणि ऑफलाईन देण्यात येत असलेल्या सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे विभागातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या अभ्यासगट तयार करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे :-

अ.क्र.	अधिकाऱ्यांचे नाव	पदनाम
१	श्री. विष्णुदास घोडके, उप सचिव	अध्यक्ष
२	श्रीम.सुनंदा मो.घडयाळे, उप सचिव	सदस्य
३	उपायुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे	सदस्य
४	श्री.विनायक बसवंत, कक्ष अधिकारी	सदस्य
५	श्री. साईप्रसाद मुकदाडवार, कक्ष अधिकारी	सदस्य
६	संचालक, अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसेंबिलिटीज (AYJNISHD)	सदस्य
७	संचालक, नॅशनल असोशिएशन फॉर ब्लाइंड, मुंबई (नॅब)	सदस्य
८	संचालक, बौद्धिक विकलांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय संस्था (NIEPID), खारघर, मुंबई	सदस्य
९	संचालक, फेलोशिप फॉर द फिजीकल हॅण्डीकॅप, हाजीअली,मुंबई	सदस्य
१०	व्यवस्थापक, बाल कल्याण संस्था, पुणे	सदस्य
११	तांत्रिक सल्लागार प्रतिनिधी	सदस्य
१२	श्रीम. प्रमिला कडू, कक्ष अधिकारी	सदस्य सचिव

उपरोक्त अभ्यासगटाने विभागांतर्गत अधिकाधिक सेवांचा आढावा घेवून सेवा निश्चित करून संबंधित सेवा, सेवा पुरविणारा अधिकारी (पदनाम), कालावधी, प्रथम अपिलीय अधिकारी, द्वितीय अपिलीय अधिकारी यांचा तपशिल शासनास तीस दिवसांच्या आत उपलब्ध करून देण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४११२६१२४२३५८०३५ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अधिकराव बा. बुधे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत

- १.सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २.आयुक्त, दिव्यांग कल्याण, विभाग, आयुक्तालय,पुणे

- ३.उप सचिव, राज्य मुख्य सेवा हक्क आयोग, नवीन प्रशासकीय भवन, ७ वा मजला, मुंबई
- ४.सर्व अवर सचिव/कक्ष अधिकारी, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई
- ५.सर्व अवर सचिव/कक्ष अधिकारी, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई
- ६.निवडनस्ती, (समन्वय)